

प्रकरण १ : संस्थात्मक वित्त व्यवस्था

- प्र.१. अ)** १) वित्त, २) आर्थिक, ३) भांडवलाचे, ४) कर, ५) स्थिर भांडवल, ६) खेळते भांडवल, ७) मोठ्या, ८) वाढविण्यासाठी, ९) चालू मालमत्ता, १०) भांडवल संरचना
- ब)** अ-६) गुंतवणुकीचा निर्णय, ब-५) स्थिर मालमत्ता, क-१) एकूण चालू मालमत्ता, ड-९) विविध वित्त स्रोतांचे मिश्रण, इ-२) भांडवल संपादन व त्याचा विनियोग
- क)** १) वित्त, २) वित्तीय निश्चितीचा निर्णय, ३) वित्त गुंतवणुकीचा निर्णय, ४) स्थिर भांडवल, ५) खेळते भांडवल, ६) खेळते भांडवल, ७) उत्पादन चक्र, ८) व्यवसाय चक्र, ९) भांडवल संरचना, १०) प्रतिधारण नफा/संचयी नफा
- ड)** १) बरोबर, २) बरोबर, ३) बरोबर, ४) चूक, ५) चूक, ६) चूक, ७) बरोबर, ८) बरोबर, ९) बरोबर, १०) बरोबर
- इ)** १) रोख रक्कम, २) कर्जरोखे भांडवल, ३) भांडवल संरचना
- फ)** १) वित्तीय व्यवस्थापक, २) वाढ, ३) उत्पादन चक्र, ४) घट
- ग)** अ) निश्चितीचा निर्णय, १) भांडवल योग्य प्रमाणात असणे.
ब) स्थिर भांडवल, २) दीर्घ कालावधी
क) वित्त गुंतवणुकीचा निर्णय, ३) पद्धतशीरपणे निधी तैनात करणे.
ड) खेळते भांडवल, ४) अभिसरण भांडवल
इ) प्रतिभूतीचे मिश्रण, ५) भांडवल संरचना.
- ई)** १) व्याज, २) तेजी, ३) कर्जरोखे, ४) अग्रहक्क

प्रकरण २ : संस्थात्मक वित्तव्यवस्थेचे स्रोत

- प्र.१. अ)** १) भाग, २) आंतरराष्ट्रीय, ३) समहक्क भागधारक, ४) समहक्क भागधारकांचा, ५) बोनस भाग, अधिलाभांश भाग, ६) निश्चित, ७) संचयी, ८) परिवर्तनीय, ९) धनको, १०) व्याज, ११) व्याज, १२) समहक्क भाग, १३) अंतर्गत, १४) धनको, १५) सहा, १६) ३६, १७) यु.एस.ए (अमेरिके)
- ब)** अ-४) जोखमीचे भांडवल, ब-९) विश्वस्त करार, क-१०) सावध गुंतवणूकदार, ड-८) कर्जाचे दस्तावेज, इ-२) नफ्याचे भांडवलीकरण
- क)** १) समहक्क भागधारक, २) भाग प्रमाणपत्र, ३) लाभभागी अग्रहक्क भाग, ४) कर्जरोखे विश्वस्त, ५) समहक्क भागधारक, ६) दर्शनी मूल्य, ७) बाजार मूल्य, ८) संचयी मिळकत/नफा, ९) ठेव पावती, १०) अमेरिकन ठेव पावती, ११) जागतिक ठेव पावती, १२) सार्वजनिक ठेवी, १३) व्यापारी कर्ज, १४) आधिविकर्ष
- ड)** १) बरोबर, २) चूक, ३) बरोबर, ४) चूक, ५) चूक, ६) बरोबर, ७) बरोबर, ८) बरोबर, ९) चूक
- इ)** १) प्रतिधारण नफा, २) परतफेडीचे मूल्य, ३) अमेरिकन ठेव पावती, ४) व्यापारी कर्ज
- फ)** १) भांडवल, २) समहक्क भाग, ३) संचालक मंडळ, ४) समहक्क भागधारक, ५) धनको, ६) जागतिक ठेव पावती, ७) १९४८, ८) व्यापारी कर्ज

- ग) अ) समहक्क भाग १) चढउतार होणारा लाभांशाचा दर
 ब) अग्रहक्क भाग २) निश्चित दराचा लाभांश
 क) कर्जरोखे ३) निश्चित दराचे व्याज
 ड) संचयी मिळकत ४) कंपनीचा साठलेला नफा
 इ) सार्वजनिक ठेवी ५) अल्पमुदतीचे कर्ज

- ई) १) कायमस्वरूपी २) बदलत्या/अस्थिर ३) स्थिर ४) अंतर्गत ५) धनको ६) दीर्घ ७) अमेरिकन ठेव पावती

प्रकरण ३ : भाग विक्री

- प्र.१. अ) १) भाग भांडवल, २) अधिकृत, ३) सार्वजनिक भाग विक्री, ४) बुक बिल्डींग, ५) प्राथमिक भाग विक्री, ६) हक्क भाग, ७) विद्यमान समहक्क भागधारकांना ८) कर्मचारी भाग विकल्प योजना (इएसओएस)
 ९) खाजगीरित्या भागविक्री १०) संचालक मंडळ ११) भाग वाटप १२) भाग प्रमाणपत्र १३) एक महिना १४) जप्ती १५) हस्तांतर १६) संक्रमण
- ब) १) अ-५) भागांचे संक्रमण, ब-४) भागांचे समर्पण, क-९) स्थिर किंमत भाग विक्री पद्धत, ड-३) विद्यमान कर्मचाऱ्यांना देणे, इ-६) भाग वाटप न करणे.
 २) अ-४) जनतेला भाग विक्रीसाठी काढणे, ब-२) आय.पी.ओ. नंतर कोणतीही विक्री, क-७) विद्यमान समहक्क भागधारकांना विनामूल्य भाग देणे, ड-५) भाग प्रमाणपत्र, इ-१) भाग हप्ता मागणी रक्कम न येणे
- क) १) भाग भांडवल, २) खपलेले भांडवल, ३) राखीव भांडवल, ४) कमाल मर्यादा किंमत/कॅप प्राईस ५) प्राथमिक भाग विक्री (आय.पी.ओ.), ६) पुढील भाग विक्री (एफ.पी.ओ) ७) हक्क भाग ८) बोनस भाग ९) भागांचे वाटप १०) भाग वाटप समिती ११) किमान भांडवल/अभिदान रक्कम १२) भाग प्रमाणपत्र १३) भागांची जप्ती १४) हस्तांतरी १५) भागांचे संक्रमण
- ड) १) चूक, २) बरोबर ३) बरोबर ४) चूक ५) बरोबर ६) चूक ७) चूक ८) बरोबर ९) चूक १०) बरोबर
- इ) १) समहक्क भाग भांडवल, २) हक्क भाग ३) दर्शनी किंमत ४) ई.एस.ओ.एस. ५) भाग वाटप
- फ) १) अग्रहक्क भाग, २) न मागविलेले भांडवल ३) भागांचे संक्रमण ४) हस्तांतरी ५) भागांचे समर्पण ६) अंशतः भरणा केलेले समहक्क भाग ७) भाग प्रमाणपत्राची दुय्यम/दुसरी प्रत ८) हस्तांतर दस्तावेजाची पावती मिळाल्यावर १ महिन्याच्या ९) भाग वाटप पत्र १०) भागांना जास्त मागणी ११) कट ऑफ प्राईस/विक्री किंमत १२) बोनस भाग
- ग) अ) भागांची सार्वजनिक विक्री १) जनतेला भाग देणे.
 ब) प्रथम/सुरुवातीला भाग विक्री २) प्राथमिक भाग विक्री
 क) हक्क भाग ३) विद्यमान समहक्क भागधारकांना भाग देणे.
 ड) विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग देणे ४) इ. एस. ओ. एस. (ESOS)
 इ) कायद्यानुसार कृती ५) भागांचे संक्रमण
- ई) १) अधिकृत भाग भांडवल २) बुक बिल्डींग ३) आय. पी. ओ. ४) अंशतः रक्कम ५) समहक्क भागधारकांना ६) भाग विक्री हमीदाराबरोबर ७) खेद/दिलगिरी पत्र ८) तीन महिन्यात ९) २५%
- ज) १) क) भागांचे वाटप ब) भागावरील हप्ते मागणी अ) भागांची जप्ती
 २) क) भाग मागणी अर्ज ब) भाग वाटप पत्र अ) भाग प्रमाणपत्र
 ३) ब) भाग मागणी अर्ज क) किमान भांडवल/अभिदान रक्कम अ) भाग वाटप विवरणपत्र

प्रकरण ४ : कर्जरोखे विक्री

- प्र.१. अ)** १) कर्जरोखे, २) अंशतः किंवा पूर्णतः, ३) कर्जरोखे परतफेड राखीव निधी, ४) कर्जरोखे विश्वस्त, ५) १० वर्षे, ६) सुरक्षित, ७) ६ महिन्यात ८) कर्जरोखे नोंदवही ९) कर्जरोखे विश्वस्त १०) कर्जरोखे विश्वस्त करार ११) ६० दिवस
- ब)** अ-७) कर्जरोखेधारकांच्या हिताचे रक्षण करणे, ब-५) मतदानाचा अधिकार नाही, क-३) सुरक्षित कर्जरोखे, ड-१) कर्जरोखे विक्रीचा अधिकार इ-१०) कर्जरोखे वाटपानंतर ६ महिन्याचे आत देणे.
- क)** १) विशेष ठराव, २) कर्जरोखे परतफेड राखीव निधी, ३) कर्जरोखे विश्वस्त, ४) १० वर्षे ५) सुरक्षित कर्जरोखे, ६) कर्जरोखे विश्वस्त करार ७) ६० दिवस ८) कर्जरोखे वाटपानंतर ६ महिन्यात ९) कर्जरोखे विश्वस्त १०) संचालक मंडळ
- ड)** १) बरोबर, २) चूक ३) बरोबर ४) बरोबर ५) चूक ६) चूक ७) बरोबर ८) चूक ९) बरोबर १०) चूक
- इ)** १) लाभांश, २) कोर्ट ३) न परतफेडीचे कर्जरोखे ४) भागधारक
- फ)** १) कर्जरोखे विश्वस्त करार, २) कर्जरोखे विश्वस्त ३) ६० दिवस ४) संचालक मंडळ ५) कर्जरोखे विक्रीच्या तारखेपासून १० वर्षे ६) एन.सी.एल.टी ७) कर्जरोखे विश्वस्त ८) व्याज ९) विक्रीच्या ७५% १०) पत श्रेणी
- ग)** अ) कर्जरोखे विश्वस्त १) विश्वस्त करार
ब) सुरक्षित कर्जरोखे २) मालमत्तेवर बोजा निर्माण करणे
क) कर्जरोखे नोंदवही ३) कर्जरोखेधारकांची नावे
ड) कर्जरोखे वाटपापासून ६ महिन्यात देणे. ४) कर्जरोखे प्रमाणपत्र
इ) मतदान अधिकार नाही. ५) कर्जरोखेधारक
- ई)** १) कर्जरोखे नोंदवही, २) १० वर्षे ३) सुरक्षित ४) व्याज ५) कर्जरोखेधारक ६) ६ महिने ७) ६० दिवस ८) पतमानांकन संस्था
- ज)** १) अ) पतमानांकन मिळविणे. क) रोख रकमेसह अर्ज प्राप्त ब) कर्जरोखे नोंदवहीत नोंद करणे.
२) ब) माहितीपत्रक वाटप क) बँकेत खाते उघडणे. अ) कर्जरोखे प्रमाणपत्र वाटप
३) क) रोख रकमेसह अर्ज प्राप्त अ) वाटपासाठी संचालक मंडळाने सभा भरविणे. ब) कर्जरोखे प्रमाणपत्राचे वाटप

प्रकरण ५ : ठेवी

- प्र.१. अ)** १) अल्प मुदतीचे कर्ज, २) आमजनतेकडून, ३) १००, ४) सरकारी, ५) ३६, ६) परिपत्रक, ७) ३०, ८) ठेव विश्वस्त, ९) सुरक्षित ठेवी, १०) २१, ११) १, १२) ३० जून
- ब)** अ-५) पूर्ण वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या १००%,
ब-२) जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी ७ दिवस अगोदर सही केली जाते.
क-४) मूर्त मालमत्ता तारण,
ड-८) जास्तीत जास्त ३६ महिने,
इ-१०) प्रत्येक वर्षी ३० जून किंवा त्या अगोदर दाखल करणे.

- क) १) खाजगी कंपनी, २) सरकारी कंपनी, ३) ६ महिने, ४) ३६ महिने,
 ५) ठेवी स्वीकारल्यापासून ३० दिवस, ६) परिपत्रक, ७) ठेव विश्वस्त करार ८) ठेवी परतफेड निधी खाते
 ९) ठेवी स्वीकारल्यापासून २१ दिवसाच्या आत १०) ठेव नोंदवही
- ड) १) चूक, २) बरोबर ३) चूक, ४) चूक, ५) बरोबर ६) चूक ७) बरोबर ८) बरोबर ९) चूक,
 १०) बरोबर
- इ) १) सरकारी कंपनी, २) विशेष ठराव ३) कंपनी नोंदणी अधिकाऱ्याची नियुक्ती
- फ) १) अल्प, २) आम जनतेकडून ३) ₹ १०० कोटी ४) ३५% ५) ३६ महिने
 ६) मागणी ७) ३ महिने ८) जाहिरात ९) पत मानांकन संस्था १०) ठेव परतफेड निधी खाते
- ग) अ) सरकारी कंपनी १) आम जनतेकडून ठेवी
 ब) खाजगी कंपनी २) सभासदाकडून ठेवी
 क) ३६ महिने ३) ठेवीचा जास्तीत जास्त कालावधी
 ड) सुरक्षित ठेवी ४) मूर्त मालमत्तेवर बोजा निर्माण करणे.
 इ) ठेव विवरणपत्र ५) ३० जून किंवा त्या आधी दाखल करणे.
- ई) १) सार्वजनिक/आम जनतेकडून, २) परिपत्रक ३) ठेव विश्वस्तांची ४) २१ दिवस ५) ठेवीचे विवरणपत्र
 ६) सुरक्षित ७) सहा
- ज) १) ब) सर्वसाधारण सभा भरविणे. अ) ठेव विश्वस्ताची नेमणूक क) मालमत्तेवर बोजा आकारणे.
 २) क) जाहिरात प्रसिद्ध करणे. ब) ठेव पावती देणे. अ) ठेव विवरणपत्र दाखल करणे.
 ३) अ) पत मानांकन दाखला मिळविणे. क) ठेव पावती देणे. ब) ठेव रजिस्टरमध्ये नोंद करणे.

प्रकरण ६ : सभासदांशी पत्रव्यवहार

- प्र.१. अ) १) भागधारकाचे प्रतिनिधी, २) ३०, ३) लाभांश, ४) बोनस, ५) २, ६) तत्पर व थोडक्यात,
 ७) संचालक मंडळ, ८) नफा, ९) लाभांश अधिपत्र
- ब) अ-९) लाभांश वाटपासाठीचे कागदपत्र,
 ब-६) लाभांश,
 क-४) राखीव निधीचे भांडवलीकरण,
 ड-३) इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हीस,
 इ-५) नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर.
- क) १) बोनस भाग, २) लाभांश अधिपत्र, ३) समहक्क भागधारक, ४) संचालक मंडळ,
 ५) कंपनी चिटणीस, ६) लाभांश अधिपत्र,
- ड) १) बरोबर, २) चूक, ३) बरोबर, ४) चूक, ५) चूक, ६) चूक, ७) चूक
- इ) १) गोपनीयता, २) संचालक मंडळ, ३) डी मॅट (भौतिकीकरण), ४) सोपी भाषा
- फ) १) संचालक मंडळ, २) बोनस, ३) ३०, ४) भागधारकां, ५) चिटणीस
- ग) अ) भागावरील परतावा १) लाभांश
 ब) राखीव निधीचे भांडवलीकरण २) बोनस भाग
 क) पत्रव्यवहार ३) लेखी संदेशवहन
 ड) ECS ४) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभांशाचे वाटप

- ई) १) संचालक मंडळ, २) भागधारक, ३) विद्यमान समहक्क, ४) ३०, ५) दोन
 ज) १) ब) भागासाठी अर्ज. अ) भागाचे वाटप क) भाग प्रमाणपत्र
 २) ब) अर्जदार अ) सभासद क) बोनस भागधारक

प्रकरण ७ : कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार

- प्र.१. अ) १) कर्जाऊ, २) धनको, ३) कर्जरोखेधारक, ४) व्याज अधिपत्र, ५) कर्जरोखेधारक,
 ६) व्याज कूपन्स, ७) व्याज, ८) कर्जरोखा, ९) परतफेडीचे, १०) स्थिर, ११) कर्जरोखा,
 १२) कर्जरोखाधारक
- ब) अ-९) धनको, ब-५) व्याज अधिपत्र, क-१०) समहक्क भागांमध्ये परिवर्तन, ड-३) कर्जाचा पुरावा,
 इ-४) सुरक्षित गुंतवणूक फ-११) ठरावीक मुदतीनंतर परतफेड ग-१) कर्जाऊ भांडवल
- क) १) व्याज, २) कर्जरोखा प्रमाणपत्र, ३) धनको, ४) परिवर्तनीय कर्जरोखे, ५) कर्जरोखाधारक,
 ६) कर्जरोखा, ७) नोंदवलेले कर्जरोखे
- ड) १) चूक, २) बरोबर, ३) बरोबर, ४) बरोबर, ५) चूक, ६) चूक, ७) चूक, ८) चूक,
 ९) चूक १०) बरोबर
- इ) १) डिपॉझिटरी, २) डी मॅट, ३) डिमटेरिअलायझेशन, ४) सेबी (SEBI)
- फ) १) धनको, २) कर्जरोखे, ३) व्याज, ४) अधिपत्र, ५) चिटणीस, ६) कर्जरोखेधारक, ७) नफा,
 ८) मतदान, ९) सहा, १०) कर्जरोखे विश्वस्त ११) संचालक मंडळ
- ग) अ) कर्जरोख्यावरील परतावा १) व्याज
 ब) कर्जरोखे प्रमाणपत्र २) ६ महिन्याच्या आत पाठविणे.
 क) धनको ३) कर्जरोखेधारक
 ड) कर्जाऊ भांडवल ४) कर्जरोखे
 क) संचालक मंडळ ५) कर्जरोखे वाटपाचा अधिकार
- ई) १) कर्जरोखेधारक, २) व्याज, ३) कर्जरोखे प्रमाणपत्र, ४) कर्जरोखे, ५) कर्जरोखे परतफेड अर्ज
 ६) ६
- ज) १) क) संचालक मंडळाची सभा. अ) संचालक मंडळाचा ठराव ब) कर्जरोख्याचे वाटप
 २) क) संचालक मंडळाची सभा ब) कर्जरोख्यांचे वाटप अ) व्याज अधिपत्र

प्रकरण ८ : ठेवीदारांशी पत्रव्यवहार

- प्र.१. अ) १) धनको, २) अल्प मुदत, ३) ३६, ४) ६, ५) अल्प मुदत, ६) खेळते, ७) संचालक मंडळ,
 ८) स्थिर, ९) व्याज
- ब) अ-४) धनको, ब-१) स्थिर, क-५) ठेवीचा पुरावा,
- क) १) व्याज, २) व्याज अधिपत्र, ३) मुदत ठेव पावती, ४) ठेवीची परतफेड, ५) ३६ महिने,
- ड) १) बरोबर, २) बरोबर, ३) चूक, ४) चूक, ५) बरोबर, ६) चूक
- इ) १) लाभांश, २) डिपॉझिटरी
- फ) १) धनको, २) चिटणीस, ३) अल्प, ४) ६, ५) व्याज

- ग) अ) ठेवीदार १) कंपनीचा धनको
 ब) ठेवीवरील परतावा २) व्याज
 क) ३६ महिने ३) ठेवीची जास्तीत जास्त मुदत
 ड) ठेवीची कमीतकमी मुदत ४) ६ महिने
- ई) १) धनको, २) बाहेरील (बाह्य), ३) अल्प, ४) व्याज,
- ज) १) ब) ठेवीची स्वीकृती. क) ठेव पावती अ) ठेवीचे नुतनीकरण
 २) क) ठेवीची स्वीकृती ब) ठेव पावती अ) देय व्याज

प्रकरण ९ : भागपेढी पद्धती

- प्र.१. अ) १) भौतिक स्वरूपात, २) भौतिक, ३) इलेक्ट्रॉनिक, ४) डिपॉझिटरी, ५) मुद्रांक, ६) १९९६,
 ७) बहु, ८) इश्युअर कंपनी, ९) एनएसडीएल, १०) बेनिफिशिअल ओनर, ११) फंगिबल,
 १२) आयएसआयएन, १३) एनएसडीएल, १४) कंपन्यांना, १५) गुंतवणूकदार १६) एनएसई, १७) बीएसई
- ब) अ-६) भौतिक पद्धतीमधील समस्या, ब-१२) १९९६, क-२) १२ वर्णांक/सांकेतांक, ड-८) भागपेढी
 आणि गुंतवणूकदार यांना जोडणे, इ-४) भारतातील दुसरी भागपेढी, फ-१०) इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रतिभूतींचा
 परिरक्षक, ग-१४) गुंतवणूकदार.
- क) १) भौतिक स्वरूपातील, २) भागपेढी, ३) भागपेढी, ४) भागपेढी, ५) एनएसडीएल, ६) जर्मनी
 ७) बेनिफिशिअल ओनर, ८) डिपॉझिटरी पार्टिसिपंट, ९) डिमॅट, १०) रिमॅट, ११) फंगिबिलिटी
 १२) आयएसआयएन
- ड) १) बरोबर, २) बरोबर, ३) बरोबर, ४) चूक, ५) चूक, ६) बरोबर
 ७) बरोबर ८) बरोबर ९) बरोबर १०) बरोबर ११) बरोबर १२) बरोबर
- इ) १) प्रमाणपत्र संग्रह संपुष्टात आणणे, २) एनबीएफसी, ३) आरबीआय, ४) राज्य सरकार,
 ५) केंद्र सरकार, ६) पीपीएफ
- फ) १) भागपेढी, २) भागपेढी, ३) १९४७, ४) १९९६, ५) डीपी,
 ६) डीपी, ७) डिमॅट, ८) रिमॅट, ९) भागपेढी १०) आयएसआयएन, ११) एनएसडीएल
- ग) १) अ) डिमटेरियलायझेशन १) भौतिक स्वरूपातून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात
 ब) भागपेढीचा मध्यस्थ २) डीपी
 क) जगातील पहिली भागपेढी ३) जर्मनी
 ड) सीडीएसएल ४) १९९९
- २) अ) भारतातील पहिली भागपेढी १) एनएसडीएल
 ब) इलेक्ट्रॉनिक स्वरूपातून भौतिक स्वरूपात २) रिमटेरियलायझेशन
 क) फंगिबिलिटी ३) भेददर्शक क्रमांक नसणे.
 ड) १२ वर्णांक/सांकेतांक ४) आयएसआयएन
- ई) १) भौतिक, २) भौतिक, ३) भागपेढी, ४) भागपेढी, ५) बहु ६) सेबी कायदा, ७) डीपी,
 ८) इलेक्ट्रॉनिक, ९) प्रतिभूतीला, १०) आर.बी.आय.
- ज) १) ब) डिमॅट खाते उघडणे. क) डिमॅट विनंती अर्ज सादर करणे. अ) खात्याचे विवरण मिळवणे.
 २) अ) गुंतवणूकदार इश्युअर कंपनीला प्रतिभूतीसाठी अर्ज सादर करतात. क) इश्युअर कंपनी भागपेढीला भाग वाटपाचा
 तपशील देते. ब) बीओ च्या खात्यात भाग जमा करण्यासंबंधी भागपेढी डीपीला सूचना देते.

प्रकरण १० : लाभांश आणि व्याज

- प्र.१. अ)** १) भागधारकांना, २) लाभांश, ३) संचालक मंडळ, ४) संचालक मंडळ, ५) भागधारक, ६) भांडवल, ७) ५, ८) ३०, ९) समहक्क, १०) अग्रहक्क, ११) लाभांश, १२) केंद्र सरकार, १३) अंतरिम, १४) व्याज, १५) व्याज.
- ब)** **I)** अ-२) नफ्याचा विनियोग, ब-५) देणे बंधनकारक, क-६) संचालक मंडळाकडून निश्चिती व घोषणा, ड-७) संचालक मंडळाकडून निश्चिती व सभासदांकडून घोषणा, इ-१) समहक्क भागधारक.
- II)** अ-३) नोंदणीकृत भागधारक, ब-२) धनको, क-४) न दिलेल्या लाभांशाची शिल्लक रक्कम येथे हस्तांतरित केली जाते, ड-७) न दिलेला/मागणी न केलेला लाभांश, इ-१) लाभांश वाटपाच्या घोषणेची माहिती भाग बाजाराला देणे आवश्यक.
- क)** १) लाभांश, २) वार्षिक सर्वसाधारण सभा, ३) सूचिबद्ध कंपनी, ४) अग्रहक्क भागधारक, ५) समहक्क भागधारक, ६) लाभांश आदेश, ७) ३० दिवस, ८) अंतरिम लाभांश, ९) अंतरिम लाभांश, १०) व्याज.
- ड)** १) बरोबर, २) बरोबर, ३) चूक, ४) बरोबर, ५) बरोबर, ६) चूक
७) चूक ८) चूक ९) बरोबर १०) चूक.
- इ)** १) व्याज, २) भांडवलातून, ३) लाभांश आदेश, ४) लाभांश आदेश.
- फ)** १) डिव्हिडेंड, २) नोंदणीकृत भागधारक, ३) संचालक मंडळ, ४) रोख, ५) वार्षिक सर्वसाधारण सभा, ६) भांडवला, ७) संचालक मंडळ, ८) अग्रहक्क भागधारक, ९) ३० दिवस १०) नियमावली, ११) व्याज
- ग)** १) अ) डिव्हिडेंड १) लॅटीन शब्द
ब) व्याज २) धनको
क) वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ३) अंतिम लाभांश
ड) संचालक मंडळाच्या सभेमध्ये ४) अंतरिम लाभांश
इ) सरकारी निधी ५) आयईपीएफ
- २) अ) अग्रहक्क भाग १) लाभांशाचा स्थिर दर
ब) समहक्क भाग २) लाभांशाचा अस्थिर दर
क) ठेवीदार ३) व्याज.
ड) ३० दिवसांच्या आत ४) लाभांशाचे वाटप
इ) न दिलेला/मागणी न केलेला लाभांश ५) लाभांश जाहीर परंतु देय/मागणी नाही.
- ई)** १) नोंदणीकृत भागधारक २) धनको, ३) अंतरिम, ४) साधारण ठराव, ५) ३० दिवस, ६) ५ दिवस, ७) व्याज, ८) समहक्क, ९) समहक्क, १०) व्याज.
- ज)** १) ब) पुरेसा नफा तपासणे. क) संचालक मंडळाची सभा. अ) लाभांशाची शिफारस
२) अ) लाभांश खात्यात वर्ग. क) न दिलेला लाभांश खात्यात वर्ग ब) आयईपीएफ मध्ये वर्ग
३) ब) संचालक मंडळाच्या सभेची सूचना भाग बाजाराला देणे. क) लाभांशाच्या घोषणेची सूचना भाग बाजाराला देणे, अ) सभासद नोंद पुस्तक बंद ठेवणे.
४) अ) लाभांश दराचा निर्णय. क) लाभांशाचे वाटप ब) आयईपीएफमध्ये वर्ग
५) क) नियमावलीची कायदेशीर परवानगी. ब) संचालक मंडळाच्या सभेत अंतरिम लाभांश ठरवणे व घोषित करणे.
अ) अंतरिम लाभांशाचे वाटप

प्रकरण ११ : वित्तीय बाजार

- प्र.१. अ) १) वित्तीय प्रतिभूती, २) व्यावसायिक विपत्र, ३) अल्प, ४) राजकोष पत्र, ५) भांडवल
- ब) अ-५) वित्तीय प्रतिभूतीचा व्यापार, ब-४) अल्प मुदत निधी, क-२) नवीन विक्री बाजार, ड-७) असुरक्षित वचन चिट्ठी,
- क) १) वित्तीय बाजार, २) भांडवल बाजार, ३) नाणे बाजार, ४) कॉल मनी/नोटीस मनी
५) राजकोष पत्र ६) प्राथमिक बाजार/नवीन विक्री बाजार
- ड) १) चूक, २) चूक ३) बरोबर ४) बरोबर ५) बरोबर ६) चूक ७) चूक
- इ) १) भाग, २) व्यापारी पत्रपत्र ३) कॉल मनी मार्केट
- फ) १) अल्प, २) व्यावसायिक विपत्र ३) ठेव प्रमाणपत्र ४) प्राथमिक/नवीन विक्री, ५) एक
- ग) अ) नाणेबाजार १) अल्प मुदतीचे निधी
ब) शून्य जोखमीचे बंधपत्र २) राजकोष पत्रे
क) दीर्घकालीन निधी ३) भांडवल बाजार
ड) अस्तित्वात असलेल्या प्रतिभूतीची पुनर्विक्री ४) दुय्यम बाजार
- ई) १) दुय्यम २) प्राथमिक ३) भांडवल ४) नाणे बाजार

प्रकरण १२ : भाग बाजार

- प्र.१. अ) १) प्रतिभूती, २) बीएसई, ३) अडत्या, ४) मंदीवाला, ५) डेट्रेडिंग,
- ब) अ-४) गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे, ब-३) एका दिवसात केलेला प्रतिभूतीचा व्यवहार, क-१) भागांच्या किमती वाढण्याबाबत आशावादी, ड-२) भागांच्या किमती कमी होतील अशी अपेक्षा करणारा, इ-६) भारतातील सर्वात जुना भाग बाजार.
- क) १) भाग बाजार, २) मुंबई भाग बाजार/बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, ३) अडत्या, ४) तेजीवाला
- ड) १) बरोबर, २) बरोबर, ३) चूक ४) चूक
- इ) १) मुंबई भाग बाजार/बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, २) राष्ट्रीय भाग बाजार ३) दलाल ४) मंदीवाला
- फ) अ) भांडवल बाजाराचे नियमन १) सेबी
ब) राष्ट्रीय भाग बाजाराचा निर्देशांक २) निफ्टी
क) अडत्या ३) स्वतःच्या नावावर प्रतिभूतीची खरेदी व विक्री
ड) लंडन भाग बाजार ४) जुना भाग बाजार
- ह) १) गुंतवणूकदारांच्या, २) अडत्या, ३) तेजीवाला, ४) स्टॅंग, ५) भांडवल